शासनाचे दिनांक १५.०९.२००५ रोजीचे धोरणांतर्गत खाजगी प्रवर्तकाकडून विकसित होत असलेल्या जलविद्युत प्रकल्पांच्या TEFR मान्यतेबाबत.

महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग
शासन परिपत्रक क्रमांक :-जविप्र २०१७/१४५/जवि,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक : २६ सप्टेंबर, २०१७

संदर्भ :- शासन निर्णय, जलसंपदा विभाग, क्र. पीव्हीटी-१२०४/(१६०/२००४)/जवि दिनांक १५.०९.२००५.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या दि. १५.०९.२००५ च्या शासन निर्णयान्वये लहान जलविद्युत प्रकल्पांचा खाजगीकरणातून विकासाबाबत चे धोरण जाहीर केलेले आहे. या धोरणांतर्गत सी ५ नुसार केंद्र शासनाच्या अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाकडून लहान जलविद्युत प्रकल्पाकरिता मिळणारे लाभ प्राप्त करुन घेण्यासाठी महाऊर्जा सहाय्य करेल असे नमूद आहे. त्याचबरोबर ए १७ नुसार धोरणातील तरतूदी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे विशेष अधिकार क्षेत्रात येत असल्याबाबत स्पष्ट उल्लेख आहे.

सदर धोरणांतर्गत प्रवर्तकास लेटर ऑफ परमिशन दिल्यानंतर कलम ए ४.१ नुसार प्रवर्तकास जर सदर प्रकल्प तांत्रिक व आर्थिक निकषानुसार व्यवहार्य वाटत असेल तर प्रवर्तकाने प्रकल्पाचा TEFR शासन मान्यतेसाठी सादर करावयाचा आहे.

शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, प्रवर्तकाने तांत्रिक आर्थिक व्यवहार्यता अहवाल तयार करताना विचारात घेतलेल्या केंद्र शासनाच्या / राज्य शासनाच्या प्रोत्साहनात्मक सहाय्य, अनुदान इ. बाबतची धोरणे तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अधिकारांतर्गत नियम यांच्यात वेळोवेळी अपरिहार्य बदल होत असतात. परिणामी प्रकल्प आर्थिक व्यवहार्यतेच्या निकषात बसत नसल्याच्या कारणास्तव प्रवर्तक आयोगाकडे तक्रार दाखल करतात व जलसंपदा विभागाकडे मुदतवाढीचे प्रस्ताव सादर करतात अथवा विकसनातून माघार घेतात. हे टाळण्यासाठी TEFR मध्ये प्रवर्तकाने आर्थिक व्यवहार्यता परिगणनेमध्ये गृहीत धरलेल्या अर्थसहाय्य, अनुदान इ. मधील संभाव्य बदल नंतरही प्रवर्तक सदर प्रकल्प विकसनास इच्छुक असल्याबाबत प्रवर्तकाकडून सहमती आवश्यक आहे. प्रकल्पास अनिश्चित काळासाठी मुदतवाढ घेत राहिल्याने उपलब्ध जलस्रोताचा वीज निर्मितीसाठी विहित वेळेत विनियोग करण्याचा धोरणाचा मूळ उद्देश सफल होत नाही. धोरणातील अथवा करारनाम्यातील तरतूदींनुसार कायदेशीर बाबी उद्भवतात.

यास्तव TEFR छाननी व मान्यता प्रक्रियेबाबत मार्गदर्शक सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

मार्गदर्शक सूचना

प्रवर्तकाने TEFR तयार करताना विचारात घेतलेल्या केंद्र शासनाच्या/राज्य शासनाच्या प्रोत्साहनात्मक सहाय्य, अनुदान इत्यादीची धोरणे, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे निर्णय व टॅरिफ यांमध्ये काही बदल झाल्यास त्याचा प्रकल्पांच्या उभारणीवर किंवा अंमलबजावणीवर काहीही परिणाम होणार नाही याबाबत खात्री करण्याबाबत TEFR ची छाननी करते वेळी मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई, अधीक्षक अभियंता, कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे व अधीक्षक अभियंता, कोयना (विवयां) संकल्पचित्र मंडळ, पुणे यांनी प्रवर्तकास कळवावे व त्याबाबत लेखी संमतीपत्र प्रवर्तकाकडून प्राप्त करुन घ्यावे. तसेच भविष्यात ही प्रोत्साहनात्मक रक्कम, अनुदान उपलब्ध न झाल्याच्या कारणास्तव संबंधित अभिकरणांकडे प्रवर्तक पाठपुरावा करणार आहे. याबाबत अद्याप निर्णय झाला नाही इत्यादी कारणास्तव मुदतवाढीचे प्रस्ताव मंजूर करण्यात येणार नाहीत.

प्रवर्तकाकडून प्राप्त होणाऱ्या TEFR ची छाननी व मान्यता धोरणातील ए ४.२ नुसार प्रकल्पस्थळीचे उपलब्ध जलस्रोताचा वीजनिर्मितीसाठी इष्टतम वापर व धरण व अनुषंगिक घटकांचे संकल्पन व सुरक्षेचे निकषांची पूर्तता यावर आधारित असणे अपेक्षित आहे. त्यानुसार TEFR ची मान्यता धोरणातील ए ४.२ मधील नमूद बाबींसाठी आहे. तसेच अर्थसहाय्य, अनुदानाव्यतिरिक्त एकूण भांडवली खर्च विचारात घेऊन आर्थिक व्यवहार्यता तपासून प्रवर्तकाने प्रकल्प विकसनाबाबत निर्णय घ्यावा. केंद्र शासनाच्या/राज्य शासनाच्या प्रोत्साहनात्मक सहाय्य, अनुदान इत्यादीची धोरणे, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे निर्णय व टॅरिफ मध्ये काही बदल झाल्यास त्याचा प्रकल्पांच्या उभारणीवर किंवा अंमलबजावणीवर परिणाम होणार नाही असा उल्लेख TEFR छाननी अहवाल / शिफारस पत्रात तसेच LOA मध्ये करण्यात यावा. जेणेकरुन सादर होणारे मुदतवाढीचे प्रस्तावास मान्यता प्रदान करण्याचा प्रश्न उदभवणार नाही

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०१७०९२७११२५२२३४२७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Rajnish Ramkishor Shukla

Digitally signed by Rajnish Ramkishor Shukla
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Water Resources, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=d37cbfb080a0bc996a710b3c0aeea737985dac09cb66bbff878f42ad4e77a606, serialNumber=293016b5f13cd03f75c9f34c66d956309c8b3cd5faf07931d817577e6116e436, cn=Rajnish Ramkishor Shukla
Date: 2017.09.27 11:17:37 +05'30'

(र. रा. शुक्ला)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत कार्यवाहीस्तव :

१. मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई
२. अधीक्षक अभियंता, कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे.
३. अधीक्षक अभियंता, कोयना (विवयां) संकल्पचित्र मंडळ, पुणे.

प्रत माहितीस्तव :

१. प्रधान सचिव (जलसंपदा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहाय्यक.
२. सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहाय्यक.
३. सचिव (प्र. स.) जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहाय्यक.
४. सर्व कार्यकारी संचालक, जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील सिंचन विकास महामंडळे.
५. सर्व मुख्य अभियंते, जलसंपदा विभाग.
६. सर्व अधीक्षक अभियंते, जलसंपदा विभाग.
७. सर्व कार्यकारी अभियंते, जलसंपदा विभाग.
८. जलविद्युत कार्यासन संग्रहार्थ.